

आरब्धं m. N. eines Baumes, *Cathartocarpus (Cassia) fistula*, ÇĀNT. 1, 2. AK. 2, 4, 2, 4. H. 1140. Das Mark der Schoten und die Blätter werden medic. gebraucht, AINSLIE, Mat. ind. 1, 60. Suçr. 1, 32, 15. 137, 9. 157, 13. 2, 36, 10. 67, 18. 98, 15. — n. die Frucht dieses Baumes Suçr. 1, 168, 12.

आरवायनवन्धनी (die Glieder im comp. umgestellt) gaṇa रात्रिदाति zu P. 2, 2, 31 (v. l. आरद्वयनि).

आरङ्गर् m. Bez. der Biene RV. 10, 106, 10: आरुद्वे व मधेरपेषे (श्रस्थिना).

आरट, f. °टी gaṇa गौराति zu P. 4, 1, 41. — n. Fleisch H. c. 127. — Vgl. आरट.

आरट्ट्य und davon patron. श्रारट्ट्यायनि v. l. für आरद्व and श्रारद्वायनि im gaṇa तिकादि zu P. 4, 1, 154.

आरट् m. pl. N. pr. eines Volkes und des von ihm bewohnten Gebietes im Pañkanada MBH. 8, 2056. 2064. 2068. 2070. LIA. I, 821. fg. Wird auf आरत्ता, einen Sohn Setu's, zurückgeführt MATSJA-P. in VP. 443, N. 1.

आरट्ट्न (आ° + ण) adj. in आरत्ता geboren, ein Bewohner von आः श्रारट्ट्यायनवन्धनीगस्तु MBH. 8, 2110. eine Hdschft: श्रारट्ट्यायनवन्धनी LASSEN, Pentap. 71. von Pferden TRIK. 2, 8, 43 (श्रावट्ट्न). R. 5, 12, 36.

श्रारट्ट्य adj. von आरट्ट्न P. 4, 2, 71, Sch. — Vgl. आरट्.

आरट्ट्यायनि v. l. im gaṇa रात्रिदाति zu P. 2, 2, 31.

आरणा n. Tiefe, Abgrund nach Sāj. अक्षेत्रं ब्रह्मान्मारणे RV. 4, 112, 6. यो ग्राहेषु य आरणेषु कृष्णः 8, 39, 8. — Wohl verwandt mit 1. आरणा.

आरणन् m. pl. Name einer Götterordnung, die eine Abtheilung der Kalpabhaba bildet, H. 93.

आरणा m. Strudel H. 203.

आरणेय (von आरणी) adj. auf das Reibholz bezüglich, vom Reibholz handelnd: श्रारणेयर्वन् heisst der letzte Abschnitt im 3ten Buche des MBH. आरणेय n. = आरणेयर्वन् MBH. 3, 17445.

आरण्य (von आरण्य) adj. f. आ in der Wildniss befindlich, — wohnend, auf dieselbe bezüglich, wild, (Gegens. प्राण्य) P. 4, 2, 104, Vārtt. 5. प्रश्नून् RV. 10, 90, 3. VS. 6, 6. 13, 48. मेयः 24, 30. अनः 32. A.V. 3, 13, 1. 5, 21, 4. 6, 30, 3. 14, 2, 24. 3, 21. TS. 2, 1, 10, 2. स याम्या श्रोपयः सुप्तार-एयाः 5, 4, 9, 1. अथः Ait. Br. 7, 7. जत्रं वा एतदारणां प्रश्नो यद्यापः 8, 6. ÇAT. BR. 1, 1, 10. 2, 3, 1, 1. 3, 8, 4, 16. यद्यकृष्टे पच्यते तेनारण्यम् 9, 1, 1, 3. सौम्यः श्यामाकवर्हरारण्यस्य (पान्यस्यायण्यम्) Kātj. ÇR. 4, 6, 16. मृगाणाम् M. 3, 9. MBH. 3, 15494. प्रश्नून् M. 10, 89. आरण्यप्रश्नू 48. स च सतप्ता यद्या । नक्षियः । वानरः । सृजः । सरोत्पृष्ठः । रुरुः । पृथृतः । सृगः । इति तिथ्यादित्वे पठेनासि: । CKDR. सत्त्वम् PĀNK. 68, 14. घश्यान् MBH. 2, 1812. मृगिनः 1, 3637. श्रापयन्ति: 6658. महान्द्रवै: R. 3, 6, 5. ०द्वै KATH. 13, 43. मृगान्मः P. 4, 2, 104, Vārtt. 3, Sch. ०माया: Suçr. 1, 198, 10. स्त्रवान्: 112, 17. गोमया: P. 4, 2, 129, Vārtt. 2. आरण्यर्वन् heisst der 1ste Abschnitt im 3ten Buch des MBH. — m. pl. die wilden Thiere KHĀND. Up. 2, 9, 8.

आरण्यक (wie eben) 1) adj. = आरण्य, angebl. nur in Verbindung mit श्रव्याय, गोमय, न्याय, पविन्, विहार und लक्ष्मिन् P. 4, 2, 129, Vārtt. 1, 2. विधिम् MBH. 13, 532. मधु R. 2, 36, 6. प्रश्नू Milch von Waldthieren JĀG. 1, 170. आरण्यकं पर्व heisst sowohl das ganze 3te Buch des MBH., als auch die 1ste Abtheilung desselben; आरण्यकाण्ड ist der Titel

des 3ten Buchs im R. — 2) m. Waldbewohner, Einsiedler VJUTP. 37.

आरण्यकेभ्यो लौक्षानि भावनानि प्रयच्छसि MBH. 3, 1129. ÇĀK. 46. RAGH. 5, 15. — 3) n. für das Studium in der Wildniss bestimmt oder aus derselben hervorgegangen, Bezeichnung einer den BRAHMĀNAN verwandten Schriftgattung, ĀRUN. UP. in Ind. St. 2, 179. M. 4, 123. JĀG. 1, 145. 3, 110, 309. आरण्यकं च वेदे यश्चायपथेभ्यो इमते यदा । क्रदानामुद्धिः प्रेष्ठो गौरविष्ठा चतुष्पदाम् ॥ MBH. 1, 258. शास्त्रे चारण्यके गुरुः 3, 6044. आरण्यकाण्ड Titel des 14ten Buchs im ÇAT. Br. Vgl. ऐतरेयारण्यक, तैतिरीया०, बृहदा०.

आरण्यगान (आ° + गा०) n. COLEBR. Misc. Ess. I, 80, 82. WEBER, Lit. 62. Verz. d. B. H. No. 278, 296. Vgl. आरण्यगान.

आरण्यमुद्धा (आ° + मु०) f. eine Bohnenart, *Phaseolus trilobus Ait.* मुद्धयाणी, vulg. मुगानी, RAGH. im ÇKDR. — Vgl. आरण्यमुद्ध.

आरण्यराशि (आ° + रा०) m. der Löwe im Thierkreise; der Widder und der Stier (दिने मेषवृष्टराशि); die vordere Hälfte des Steinbocks (मक-प्रथमार्द्धः) DIPIKĀ im ÇKDR.

आरति (von रम् mit आ) f. das Aufhören, Nachlassen AK. 3, 3, 38. H. 1522.

आरद्व m. N. pr. gaṇa तिकादि zu P. 4, 1, 154. ein Sohn Setu's VP. 443, v. l. Davon patron. श्रारद्वायनि gaṇa तिकादि. — Vgl. आरट्, आरद्वत् und आरद्व.

आरद्वत् m. N. pr. ein Sohn Setu's VP. 443. — Vgl. आरट्, आरद्व und आरद्व.

आरानाल n. gegohrener Reisschleim H. 413. Suçr. 1, 238, 16. 2, 304, 17. 363, 20. 452, 21. 453, 11.

आरान्तक n. dass. AK. 2, 9, 39.

आराव्य s. u. रम् mit आ.

आरभ (von रम् mit आ) 1) m. ein unternehmender, beherzter Mensch H. 283, Sch. Vgl. चारभ. — 2) f. °टी die Darstellung übernatürlicher und schauervoller Ereignisse auf dem Theater: मायन्दवालमेयमक्रायोद्रावादिर्चोष्टतैः । संयुक्ता वधवन्धायैरुद्धतारभतो मता ॥ Sān. D. 169, 7. fg. H. 283.

आरमण (von रम् mit आ) n. 1) Stillstand, Ruheplatz: स आत्मवारमणं नाविन्दत् TS. 6, 5, 11, 4. चतुप्रारवेति आरमणे कुरुतः ÇAT. BR. 4, 2, 1, 19. — 2) das Sichvergnügen ÇĀKAR. zu BRH. ĀR. UP. 4, 3, 14.

आरम्बण (= आलम्बन) n. Stütze: श्रनारम्बणानि (वर्णासि) KHĀND. UP. 2, 9, 5. — Vgl. श्रनारम्बण.

आरम्भ (von रम् mit आ) m. 1) das in -Angriff- Nehmen, das an -Etwas- Gehen, die auf Etwas gerichtete Willensäusserung, Beginnen, Unternehmen: आरम्भः कर्मणाम् BHAG. 14, 12. कर्मणामनारम्भात् 3, 4. PĀNK. III, 130. 92, 3. क्रियारम्भ M. 11, 64. प्राप्ते तु पञ्चे वर्षे विद्यारम्भं च कारपेत् Cīt bei MALLIN. zu RAGH. 3, 28. व्रक्षारम्भे इवसाने च M. 2, 71. गुणिगणागणानाम् Hit. Pr. 14. यो महं कर्मारम्भं प्रवर्तयेत् R. 5, 77, 9. करुणा० adj. 3, 51, 25. सूत्रारम्भसामर्थ्यात् P. 1, 1, 69, Sch. नोडारम्भे MEGH. 23. mit dem dat.: तत्वलु मत्वपत्रं पद्यं ममायमारम्भोऽन्वेषणाय VIKR. 32, 16. ohne obj.: आरम्भसामर्थ्यात् Kātj. CR. 1, 1, 4 (Suçr. 1, 147, 9). 3, 4, 8, 1. दोविच्छेदेत्तेवा-रम्भेण मुमूर्षेत् 22, 6, 19. चोदिताभावे इनारम्भः 1, 4, 1. 4, 1, 26. 24, 7, 28. आरम्भरुचिता M. 12, 32. पद्यमप्यमारम्भः कृतः R. 4, 30, 15. तद्वरमारम्भो